

सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत विस्तारीकरण प्रकल्पांनी Backward Integration साठी केलेली गुंतवणूक प्रोत्साहनासाठी पात्र धरणे, विशाल व अतिविशाल प्रकल्पांनी प्रोत्साहने उपभोगण्याचा कालावधी निवडणे व विशाल व अतिविशाल प्रकल्पांना औद्योगिक विकास अनुदान ५० टक्के ग्रॉस व्हॅटवर आधारित अनुज्ञेय करणे बाबत...

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय, क्रमांक मंउस-२०१४/प्र.क्र. ७६/उद्योग-८,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक १२/९/२०१४

वाचा:-

- १) शासन निर्णय, उ.ऊ.व का.वि. क्रमांक-आयडीएल-१००४/प्र.क्र.३१८/उद्योग-८,
दिनांक २४/१२/२००४
- २) शासन निर्णय, उ.ऊ.व का.वि. क्रमांक-आयडीएल-१००५/प्र.क्र. ११९/उद्योग-८, दिनांक २ जून, २००५
- ३) शासन निर्णय, उ.ऊ.व का. वि. क्रमांक- पीएसआय-१७०७/प्र.क्र.५०/उद्योग-८, दिनांक २२/३/२०११
- ३) शासन निर्णय, उ.ऊ.व का.वि. क्रमांक-पीएसआय-१७०७/प्र.क्र.५०/उद्योग-८,
दिनांक ३१ ऑक्टोबर, २०११
- ४) शासन निर्णय, उ.ऊ.व का.वि. क्रमांक- साप्रोयो-२०१३/प्र.क्र. १२१/उद्योग-८, दिनांक ३/३/२०१४
- ५) शासन निर्णय, क्रमांक मंउस-१०१४/प्र.क्र. १७/उद्योग-८, दिनांक १९/३/२०१४

प्रस्तावना :-

सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत राज्यात नव्याने अथवा विस्तारीकरणाद्वारे गुंतवणूक करणाऱ्या विशाल प्रकल्पांना अधिकाधिक विशेष प्रोत्साहने/सवलती किती व कोणत्या स्वरूपाची द्यावीत याबाबत प्रकरणनिहाय निर्णय घेण्यासाठी शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग- क्रमांक-आयडीएल-१००५/प्र.क्र. ११९/उद्योग-८, दिनांक २ जून, २००५ अन्वये मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीस वेळोवेळी शासनाने अधिकार प्रदान केले आहेत. सदर समिती दिनांक ३/३/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आली आहे. तसेच विशाल व अतिविशाल प्रकल्पांच्या संदर्भात विशाल प्रकल्पांना एकत्रित

अधिकची प्रोत्साहने/सवलती देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४/१२/२००४ च्या आदेशान्वये मंत्रिमंडळ उप समिती गठीत करण्यात आली आहे. विशाल / अतिविशाल प्रकल्पांसंदर्भात बॅकवर्ड इंटीग्रेशनद्वारे करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा समावेश विस्तारीकरण प्रकल्पामध्ये करणे तसेच विशाल व अतिविशाल प्रकल्पांना नेट व्हॅट ऐवजी ग्रॉस व्हॅटवर सामूहिक प्रोत्साहने मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:-

सामूहिक प्रोत्साहन योजनेतर्गत विशाल व अतिविशाल प्रकल्पांच्या बाबतीत मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळ उप समितीने घेतलेल्या निर्णयानुसार खालील प्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे.

- १) सामूहिक प्रोत्साहन योजनेमधील विस्तारीकरण प्रकल्पांनी Backward Integration साठी गुंतवणूक केल्यास व त्यांची प्रकल्प उत्पादन क्षमता वाढत नसल्यास मात्र, अशा विस्तारीकरणाद्वारे देशाच्या बाहेरून किंवा राज्याच्या बाहेरून आयात बंद होत असल्यास व सदर गुंतवणुकीतून व्हॅट निर्माण होणार नसला तरी देखील अशा प्रकल्पांना विस्तारीकरण प्रकल्प मानल्यात येईल व त्यांना गुंतवणुकीच्या प्रमाणात प्रोत्साहने अनुज्ञेय राहतील.
- २) विशाल व अतिविशाल प्रकल्पांना प्रकल्प उत्पादनात गेल्यानंतर प्रोत्साहने उपभोगण्याचा कालावधी केंव्हा पासून सुरु करावा, हे निवडण्याचा पर्याय राहिल. मात्र प्रकल्प उत्पादनात गेल्याच्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर प्रोत्साहन कालावधी सुरु करता येणार नाही.
- ३) विशाल व अतिविशाल प्रकल्पांना औद्योगिक विकास अनुदाने हे ५० टक्के ग्रॉस व्हॅटवर आधारित अनुज्ञेय राहिल.

२. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१४०९१२१११३२४८११० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(र. तु. जाधव)

कक्ष अधिकारी

प्रति,

- १) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) प्रधान सचिव (नगर विकास-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), मुंबई
- ९) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालय, मुंबई
- १०) विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई
- ११) मा. मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- १२) मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १३) मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- १४) मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- १५) निवड नस्ती (उद्योग-८)